

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १३२ व्या नियमित बैठकीचा कार्यवृत्तांत
सोमवार, दि.२० जुलै, २०२० दुपारी १२:०० वा.



व्यवस्थापन परिषदेची १३२ वी बैठक सोमवार, दि.२० जुलै, २०२० रोजी दुपारी १२:०० वा. मा. कुलगुरु महोदय यांच्या अध्यक्षतेखाली Google Meet Application द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सने आयोजित करण्यात आली होती.

Google Meet Application द्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सने सहभाग घेतलेले सदस्य खालीलमाणे:

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्षा
२)	डॉ. डी. एन. मिश्रा - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे	सदस्या
५)	प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
६)	प्रा. डॉ. आर. बी. भोसले	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी	सदस्य
८)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
९)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
१०)	श्री. ए. के. आवळे	सदस्य
११)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
१२)	श्रीमती एन. एस. मंकणी	सदस्या
१३)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१४)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१५)	डॉ. श्रीमती सुरैय्या शेख	सदस्या
१६)	सीए श्रेणीक शहा - प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१७)	सीए श्रेणीक शहा - वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१८)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे - कुलसचिव	सदस्य-सचिव

स्वागत:

कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. तसेच मा. प्र-कुलगुरु, डॉ. डी. एन. मिश्रा व प्रा. डॉ. आर. बी. भोसले यांची ही पहिलीच बैठक असल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले.

अनुपस्थिती:

प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे यांनी दुरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊन मान्यता देण्यात आली. तसेच डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालीलप्रमाणे कामकाज झाले.

विषय क्र.१ दि. १३ एप्रिल, २०२० रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १३१ व्या तातडीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

दि. १३ एप्रिल, २०२० रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १३१ व्या तातडीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत कुलसचिव यांनी वाचून दाखविला असता, त्यामध्ये दुरुस्ती सूचवून सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव दि. १३ एप्रिल, २०२० रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १३१ व्या तातडीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून कायम करण्यात आला.

- पान क्र. ०३ वर विषय क्र. ०३ मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव
प्रस्तुत विद्यापीठात सुक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विभाग सुरु करण्यास व रु.१० लाखाची तरतूद करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
दुरुस्त केलेला ठराव
प्रस्तुत विद्यापीठात सुक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विभाग सुरु करण्यास व त्या अंतर्गत एम.एस्सी. सुक्ष्मजीवशास्त्र (M.Sc. - Microbiology) हा अभ्यासक्रम सुरु करण्यास व सदर अभ्यासक्रमासाठी रु.१० लाखाची तरतूद करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

विषय क्र.२ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, मा. कुलसचिव यांनी विद्यापीठाच्या प्रत्येक सहा महिन्यांचा विकास कार्यक्रमांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, कुलसचिव यांनी विद्यापीठाच्या प्रत्येक सहा महिन्यांचा विकास कार्यक्रमांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून दि.०१ जानेवारी, २०२० ते ३० जून, २०२० या कालावधीतील कुलसचिव यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करण्यात आला आहे. सदर अहवालाची सर्व सदस्यांनी नोंद घेऊन खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, कुलसचिव यांनी सादर केलेल्या विद्यापीठाच्या दि.०१ जानेवारी, २०२० ते दि.३० जून, २०२० या कालावधीतील सहा महिन्यांच्या विकास कार्यक्रमांच्या अहवालाची दुरुस्तीसह नोंद घेण्यात आली.

विषय क्र.३ विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती (Mediclaim) योजना लागू करण्याबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या कलम १२ (७) अन्वये मान्यता दिल्याची बाब माहितीस्तव.

विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती (Mediclaim) योजना लागू करण्याबाबत बैठकीमध्ये सर्वकष चर्चा होऊन सदरची योजना लागू करण्याबाबत सर्व सदस्यांचे एकमत झाले. तसेच सदर योजनेमध्ये कोरोना (Covid-19) या आजाराचा ही समावेश करण्यात यावा असे ठरले असून वैद्यकीय देयके तपासणे व प्रतिपूर्ती बदल निर्णय घेण्यासाठी समिती गठित करण्याचे ठरले. यासंदर्भात मा.कुलगुरु महोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली. तसेच सदर वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेमध्ये कोरोना (Covid-19) या आजाराचा समावेश करण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके तपासणे व प्रतिपूर्ती बदल निर्णय घेणे यासाठी खालीलप्रमाणे वैद्यकीय प्रतिपूर्ती समिती गठीत करण्यात आली.

- | | | |
|---|---|------------|
| १) डॉ. बी. पी. रोंगे | - | अध्यक्ष |
| २) मा. कुलसचिव | - | सदस्य |
| ३) वित्त व लेखा अधिकारी | - | सदस्य |
| ४) डॉ. विठ्ठल धडके | - | सदस्य |
| अधिष्ठाता, डॉ. वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर | | |
| ५) विद्यापीठ वैद्यकीय अधिकारी | - | सदस्य-सचिव |

विषय क्र.४ प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविण्याकरिता खाजगी मनुष्यबळ कंत्राटदार मे. महात्मा फुले मल्टी सर्किसेस, वसमत रोड, परभणी यांना मुदतवाढ देणेबाबत तातडीची बाब म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी केलेली कार्यवाही माहितीस्तव.

सदर विषयासंदर्भात तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदय यांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

विषय क्र.५ शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून संलग्नित महाविद्यालयांकडून नवीन अभ्यास (पाठ्यक्रम), विद्याशाखा, विषय व अतिरिक्त तुकडी सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.१३/०९/२०१७ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव.

सदर विषयासंदर्भात तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदय यांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

विषय क्र. ६ शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता संलग्नित महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या नैसर्गिक विस्तारांच्या प्रस्तावांना मा. कुलगुरु महोदयांनी शासनास व शिखर संस्थाना पाठविण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव.

सदर विषयासंदर्भात तातडीची बाब लक्षात घेता, मा.कुलगुरु महोदय यांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

विषय क्र.७ प्रस्तूत विद्यापीठ परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व स्मारक उभारणीसाठी सार्वजनिक निधी उपलब्ध करुन घेणे व निधी जमा करुन घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याची बाब विचारार्थ.

प्रस्तूत विद्यापीठ परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व स्मारक उभारणी संदर्भात बैठकीमध्ये सर्व समावेशक चर्चा करुन सर्व सदस्यांची मते जाणून घेण्यात आली. यासाठी मा.कुलगुरु महोदयांनी प्राथमिक स्वरूपात गठीत केलेल्या पुतळा समितीमध्ये सदस्यांनी सुचविलेल्या प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश करण्याचे व राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याचे ठरले असून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : प्रस्तूत विद्यापीठ परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा व स्मारक उभारणीसाठी सार्वजनिक निधी उपलब्ध करुन घेणे व निधी जमा करुन घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र खाते उघडण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

तसेच मा. कुलगुरु महोदयांनी प्राथमिक स्वरूपात गठीत केलेल्या पुतळा व स्मारक समितीचा विस्तार करुन, त्यामध्ये खालील सदस्यांचा समावेश करण्याबाबत सर्वानुमते ठरले.

- व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य (शासकीय पदसिध्द सदस्य वगळून)
- मा. श्री. गणपतराव देशमुख - सांगोला
- आमदार श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील - माळशिरस
- प्रा. शिवाजीराव बंडगर - करमाळा
- श्री. लक्ष्मणराव ढोबळे - मंगळवेढा

विषय क्र.८ दि. २२/११/२०११ रोजीच्या विभागीय पदोन्नती समितीने श्री. अनिल बाबुराव जाधव यांना कक्ष अधिकारी या पदावरून सहायक कुलसचिव या पदावर सेवाजेष्ठता व शासन निर्णय डावलून दिलेल्या पदोन्नतीची बाब फेर विचारार्थ.

सदर विषयासंदर्भात सदस्यांनी पदोन्नती संदर्भात सेवाजेष्ठता व शासन निर्णय याबाबत माहिती जाणून घेतल्यानंतर, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : श्री. अनिल बाबुराव जाधव यांना कक्ष अधिकारी या पदावरून सहा.कुलसचिव या पदावर सेवाजेष्ठता व शासन निर्णय डावलून दिलेल्या पदोन्नतीबाबत, कायदेशीर अभिप्राय घेऊन सदरचा विषय पुढील बैठकीत सादर करण्यात यावा असे ठरले.

विषय क्र.९ विद्यापीठ परिसर सामाजिकशास्त्रे संकुलातील विविध विषयांतर्गत नियमित पूर्णवेळ शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०२ (e) अन्वये विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या सहा पेक्षा अधिक नसतील अशा विषय तज्ज्ञांची नावे विद्या परिषदेने शिफारस केलेली असून, त्या नामिकेतून तीन विषय तज्ज्ञांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

विद्यापीठ परिसर सामाजिकशास्त्रे संकुलातील विविध विषयांतर्गत नियमित पूर्णवेळ शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : विद्यापीठ परिसरातील सामाजिकशास्त्रे संकुलातील 1) Rural Development 2) Mathematical Economics / Economics 3) A.I.H.C. & A.या विषयांच्या नियमित पूर्णवेळ शिक्षकांची पदे भरण्यासाठी गठीत होणाऱ्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०२ (e) अन्वये, विद्या परिषदेने शिफारस केलेल्या नामिकेमधून प्रत्येकी तीन विषय तज्ज्ञांचे नामनिर्देशन करण्याचे अधिकार मा.कुलगुरु यांना देण्यात आले.

विषय क्र.१० आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा वाढीव कालावधी व त्यासंदर्भातील वाढीव खर्चाची तरतूद यामध्ये झालेली सुधारणेची बाब विचारार्थ.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचा वाढीव कालावधी व त्यासंदर्भातील वाढीव खर्चासंदर्भात शासनाच्या दि.१५ जुलै, २०१४ व दि.३० ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मा.प्र-कुलगुरु यांनी बैठकीमध्ये माहिती सादर केली. सदर माहितीच्या अनुषंगाने सर्व सदस्यांच्या मान्यतेने खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय लोकसेवा आयोग / महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा नागरी सेवा स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वाढीव कालावधीस व त्यासंदर्भातील वाढीव खर्चास दि.३० ऑगस्ट, २०१९ रोजीच्या शासन शुध्दीपत्रकातील तरतूदीनुसार (रु.२४,३२,०००/-) खर्च करण्यास व कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

विषय क्र.११ श्री. ऐलक पन्नलाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

श्री. ऐलक पन्नलाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : श्री. ऐलक पन्नलाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन मान्यता देण्यात आली.

विषय क्र.१२ श्री. ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित, वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

श्री. ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित, वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन, सर्वानुमते खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला.

ठराव : श्री. ऐलक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित, वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदय यांच्या परवानगीने आयत्या वेळेचे विषय:

डॉ. एच. के. आवताडे यांनी खालीलप्रमाणे विषय सादर केला.

[१३(१)] कोव्हिड-१९ या विषाणूचा वाढता प्रारुभाव लक्षात घेता, प्रस्तुत विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये मागील शैक्षणिक वर्षामध्ये ज्या शिक्षकांना CHB तत्वावर नेमणूका दिलेल्या होत्या, त्यांना चालू शैक्षणिक वर्षासाठी CHB तत्वावर मान्यता देण्याची बाब विचारार्थ.

ठराव : कोव्हिड-१९ या विषाणूचा वाढता प्रारुभाव लक्षात घेता, प्रस्तुत विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये मागील शैक्षणिक वर्षामध्ये ज्या योग्य प्रार्थीना विहित प्रक्रियेचा अवलंब करून CHB तत्वावर नेमणूका दिलेल्या होत्या व विद्यापीठाकडून त्यांना मान्यता मिळालेल्या होत्या, त्यांना चालू शैक्षणिक वर्षासाठी (२०२०-२१) CHB तत्वावर पुनश्च: मान्यता देण्यात यावी असे ठरले.

तसेच नवीन विषय सुरु केल्यामुळे किंवा सेवानिवृत्ती किंवा अन्य कारणास्तव पद रिक्त झाले असल्यास, सदरचे पद विहित प्रक्रियेचा अवलंब करून CHB तत्वावर योग्य प्रार्थी भरण्यास विद्यापीठ व संबंधित महाविद्यालयांना मान्यता देण्यात यावी असे ठरले.

श्री. ए. के. आवळे यांनी खालीलप्रमाणे विषय सादर केला.

[१३(२)] लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना प्रस्तुत विद्यापीठाची मरणोत्तर मानद डी. लीट. या पदवीने सन्मानित करण्यासंदर्भात मा.कुलपती तथा राज्यपाल महोदय यांना पुनश्च: विनंती करण्याची बाब विचारार्थ.

ठराव : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु असल्याने त्यांना प्रस्तुत विद्यापीठाची मरणोत्तर मानद डी. लीट. या पदवीने सन्मानित करण्यासंदर्भात विद्यापीठास प्राप्त झालेल्या विविध संघटनांच्या निवेदनांच्या अनुषंगाने मा.कुलपती तथा राज्यपाल महोदय यांना विशेष बाब म्हणून पुनश्च: विनंती करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

श्री. ए. के. आवळे यांनी खालीलप्रमाणे विषय सादर केला.

[१३(३)] लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर प्रस्तुत विद्यापीठाचा सर्वोच्च "जीवनगौरव पुरस्कार" देण्याची बाब विचारार्थ.

ठराव : प्रस्तुत विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी असणाऱ्या आदर्श नियमावलीतील तांत्रिक अटीनुसार सदर पुरस्कार हा मरणोत्तर जाहीर करण्यात येत नसल्याने सदरचा विषय अमान्य करण्यात आला.

श्री. ए. के. आवळे यांनी खालीलप्रमाणे विषय सादर केला.

[१३(४)] लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नांवे विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरु करण्याची बाब विचारार्थ.

ठराव : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नांवे विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरु करण्याबाबत यापूर्वीच शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याने, सदर प्रस्तावाबाबत शासनाकडून मान्यता आल्यानंतर पुढील कार्यवाही करावी असे ठरले.

डॉ. एच. के. आवताडे यांनी खालीलप्रमाणे विषय सादर केला.

[१३(५)] प्रस्तुत विद्यापीठामध्ये विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांचे कॅस अंतर्गत स्थान निश्चिती / पदोन्नतीसाठी ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रक्रिया सुरु करण्याची बाब विचारार्थ.

ठराव : प्रस्तुत विद्यापीठामध्ये विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयांतील पात्र शिक्षकांचे कॅस अंतर्गत स्थान निश्चिती / पदोन्नतीसाठी ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रक्रिया सुरु करण्यास आवश्यक नियमावली सादर करुन कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

कु. ए. सी. चव्हाण यांनी खालीलप्रमाणे विषय सादर केला.

[१३(६)] विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षाची (२०१९-२०) परीक्षा फी परत करण्याची बाब विचारार्थ.

ठराव : सदरचा विषय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

मा. कुलगुरु, मा. प्र-कुलगुरु व सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानून बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही /-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही /-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद